

शासकीय वर्ग १ व २ च्या राजपत्रित अधिका-यांची
नियत सेवावधीपूर्वी सेवा नियुक्ती.

वयाच्या ५०/५५ वर्षांपलीकडे किंवा अर्हताकारी
३० वर्षांच्या सेवा कालावधी पुढे सेवेत
राहणाऱ्यांची पात्रापात्रता अजमाविण्यासाठी
करावयाचे पुनर्विलोकन --

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

परिपत्रक क्रमांक - विपुस-१९९२/प्र. क्र. २०/९२/१५,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक - १८ ऑक्टोबर १९९२.

संदर्भ :- शासन परिपत्रके, सामान्य प्रशासन विभाग :-

- १] क्रमांक - एसआरसी-१०७५/१५, दि. ६ जानेवारी, १९७६,
- २] क्रमांक - एसआरसी-१०७६/१२७५/१५, दि. १६ जून १९७६,
- ३] क्रमांक - एसआरसी-१०८२/१५२/१५, दि. १ सप्टेंबर १९८३,
- ४] क्रमांक - एसआरसी-१०८५/१६०/४७/१५, दि. १७ डिसेंबर १९८५,
- ५] क्रमांक - एसआरसी-१०८५/१०२९/४३/१५, दि. १२मे १९८६,
- ६] क्रमांक - एसआरसी-१०८९/प्र. क्र. ३३/८९/१५, दि. १४ जानेवारी १९९२.

परिपत्रक

महाराष्ट्र नागरीसेवा [निवृत्ती वेतन] नियम १९८२ च्या
नियम १०[४] व ६५ अनुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम/संशयास्पद
सद्योटीच्या राज्य शासकीय अधिका-यांना शासन सेवेतून मुदतपूर्व
सेवानिवृत्त करण्याचे अधिकार समुचित प्राधिका-यांना [नियुक्ती
प्राधिका-यांना] आहेत. त्यादृष्टीने शासन परिपत्रक, सामान्य
प्रशासन विभाग क्रमांक - एसआरसी-१०८५/१०२९/४३/१५, दिनांक
१२.५.८६ अन्वये शासकीय अधिका-यांची सेवेत राहणाऱ्यांची
पात्रापात्रता अजमाविण्याचे निकष विहित करण्यात आले आहेत.
या तरतुदींच्या आधारे शासनाच्या सेवेतील वर्ग १ व २ च्या
राजपत्रित अधिका-यांची वयाच्या ५०/५५ वर्षांपलीकडे
किंवा अर्हताकारी सेवेची ३० वर्षे पूर्ण झाल्यावर सेवेत राहणाऱ्यांची
पात्रापात्रता विहित निकषानुसार अजमाविण्याच्या दृष्टीने
त्यांचे पुनर्विलोकन करून नियुक्ती प्राधिका-यांनी कराव्या

देण्यासाठी त्या सामान्य प्रशासन विभागांमध्ये ३ विशेष पुनर्विलोकन समित्या अस्तित्वात आहेत. राज्यातील राजपत्रित अधिका-यांच्या एकूण संख्येचा विचार करता दरवर्षी मोठ्या संख्येने पुनर्विलोकनास पात्र होणा-या अधिका-यांचे सामान्य प्रशासन विभागातील विशेष पुनर्विलोकन समित्यांकडून केल्या जाणा-या पुनर्विलोकनाच्या कामाचा व्याप फार मोठा असतो. या कामाचा उरक वाढविण्याच्या उद्देशाने राजपत्रित अधिका-यांचे पुनर्विलोकन करण्याच्या प्रचलित कार्यपद्धतीत अंशतः सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत शासनाने आता पुढील प्रमाणे निर्णय घेतले आहेत.

१. शासनाच्या पुनर्विलोकनविषयक धोरणांनुसार मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील पुनर्विलोकनास पात्र होणा-या अधिका-यांची वयाच्या ५०/५५ वर्षांपलिकडे किंवा अर्हताकारी सेवेची ३० वर्षांची सेवा झाल्यावर सेवेत पुढे चालू राहणाऱ्यांची पात्रापात्रता अजमाविण्याच्या दृष्टीने, पुनर्विलोकन करून शिफारस करण्यासाठी सर्व मंत्रालयीन विभागांनी संबंधित सचिवांच्या मोन्यतेने खाली दर्शविलेल्याप्रमाणे विभागीय पुनर्विलोकन समित्यांची स्थापना करावी.

१] मंत्रालयीन विभागातील संबंधित सचिव	=	अध्यक्ष
२] मंत्रालयीन विभागातील सह/उप सचिव	=	सदस्य
३] मंत्रालयीन विभागातील सह/उप सचिव	=	सदस्य
४] मंत्रालयीन विभागातील अवर सचिव	=	सचिव

संबंधित मंत्रालयीन विभागांनी नियुक्त केलेल्या विभागीय पुनर्विलोकन समित्यांच्या शिफारशीनुसार जे राजपत्रित अधिकारी सेवेत चालू राहणाऱ्यास पात्र ठरतील अशा:-

- १] वर्ग १ च्या अधिका-यांबाबतच्या शिफारशी अंतिम शासन निर्णयासाठी संबंधित मंत्रिमहोदयांना सादर करण्यात याव्यात. तथापी मुख्यमंत्र्यांच्या घट नियंत्रणाखाली असलेल्या विभागातील अधिका-यांबाबतच्या शिफारशी अंतिम शासन निर्णयासाठी संबंधित राज्यमंत्र्यांना सादर करण्यात याव्यात.
- २] वर्ग २ च्या अधिका-यांबाबतच्या शिफारशी अंतिम शासन निर्णयासाठी संबंधित राज्यमंत्री महोदयांना सादर करण्यात याव्यात.

३. मंत्रालयी विभागानी नियुक्त केलेल्या विभागीय पुनर्विलोकन समित्यांच्या शिफारशीनुसार जे अधिकारी सेवेत यातून राहिल्यास निर्विवादपणे अपात्र ठरणारे असतील, अशा अधिका-यांचे पुनर्विलोकन प्रचलित कार्यपद्धतीनुसार सामान्य प्रशासन विभागातील विशेष पुनर्विलोकन समित्यांकडून केले जावे. त्यादृष्टीने अशा अधिका-यांचे पुनर्विलोकन सामान्य प्रशासन विभागाभाषित होण्यासाठी संबंधित मंत्रालयीन विभागानी तबसंधीचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे विहितवेळी पाठवावेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

[अ. ग. मंडपे]

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत -

राज्यपाल यांचे सचिव,

मुख्यमंत्री यांचे सचिव,

सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,

सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहाय्यक,

मुख्य सचिव,

शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,

सर्व मंत्रालयीन विभाग,

निवड नस्ती.